

क्रमांक- डिएमआर-२००३/ प्र.क्र. ३१२/ आस्था-५  
ग्राम विकास व जलसंधारण विभाग,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक - १६ जानेवारी, २००६.

प्रति,

मुख्य कार्यकारी अधिकारी,  
जिल्हा परिषद, लातूर

विषय- जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना चढोपाध्याय / बरीष्ठ  
श्रेणी लागू करण्याबाबत मार्गदर्शन.

एका जिल्हा परिषदेतून दुस-या जिल्हा परिषदेत बदली झाल्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषद  
जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम च्या नियम ६ (८)(तीन) नुसार संबंधित संवर्गातील त्याची  
ज्येष्ठता शुन्यावर निश्चित होते. त्यानुसार त्यांना इतर लाभ अनुज्ञेय होतात. म्हणून संबंधित  
कर्मचा-यांची १२ वर्षांची सलग सेवा नवीन जिल्हा परिषदेतील नियुक्तीपासून धरण्यात यावी.



( शंभर ढवळे )

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, (सर्व )  
दिभागीय आयुक्त, (सर्व विभाग)  
निवडनस्ती (कार्यासन आस्था-५)